

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत
रत्नागिरी जिल्हयातील ५५ वैयक्तिक घरकुल
लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व
निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक: यचमु-२०२३/प्र.क्र.१५६/योजना-१

नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ०८ डिसेंबर, २०२३.

- संदर्भ:-** १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक २४/१/२०१८.
- २) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
- ३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
- ४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
- ५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी यांचे क्र.१८७४, दि.१४.०७.२०२३ रोजीचे पत्र.

शासन निर्णय:-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३.०३.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सन २०२३-२४ करीता रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी रु.१.२० लक्ष प्रमाणे रु.६६,००,०००/- (अक्षरी रुपये सहासष्ट लक्ष फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.४८००/- प्रमाणे) रु.२,६४,०००/- (अक्षरी रुपये दोन लक्ष चौसष्ट हजार फक्त) असा एकूण रु.६८,६४,०००/- (अक्षरी रुपये अडुसष्ट लक्ष चौसष्ट हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अ मधील ५५ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
 १. रत्नागिरी जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ”मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 २. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 ३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ४. या योजनेतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
 ५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
 ६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
 ८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटीची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, रत्नागिरी व सहायक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी यांची राहिल.
५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच कामाबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.
६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, रत्नागिरी व सहायक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी यांनी सर्व अटी व शर्तीच्या पूर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२०८१६१५४८३८३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास साळुंके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, रत्नागिरी.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग(प्रादेशिक), मुंबई.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रत्नागिरी.
९. सहायक आयुक्त, समाजकल्याण, रत्नागिरी.
१०. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/रत्नागिरी.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी.
१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.१५६/योजना-१

दिनांक :- ०८ डिसेंबर, २०२३

परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ लाभार्थ्यांची यादी.

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	पत्ता
१	श्री. चंद्रकांत यशवंत निवाते	मु.पो. ओणनवसे, ता. दापोली, जि. रत्नागिरी
२	श्रीम. शारदा बाळकृष्ण जुवळे	मु.पो. ओणनवसे, ता. दापोली, जि. रत्नागिरी
३	श्री. गजानन जयराम कातळकर	मु.पो. साखरी खुर्द, टेकवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
४	श्री. अनंत यशवंत कोळंबेकर	मु.पो. साखरी खुर्द, टेपवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
५	श्री. राजेंद्र रामचंद्र कातळकर	मु.पो. साखरी खुर्द, टेपवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
६	श्री. किसन तुकाराम कातळकर	मु.पो. साखरी खुर्द, टेपवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
७	श्री. सुवासिनी सुनिल कातळकर	मु.पो. साखरी खुर्द, टेपवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
८	श्री. पांडुरंग केशव कांबळे	मु. मुंढर खुर्द, पो. मुंढर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
९	श्री. काशिराम तुकाराम कांबळे	मु. मुंढर खुर्द, पो. मुंढर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
१०	श्री. सुधाकर मधुकर कातळकर	मु.पो. साखरी खुर्द, टेपवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
११	श्रीम. दिपाली दत्ताराम कातळकर	मु.पो. साखरी खुर्द, टेपवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
१२	श्री. प्रदीप रामचंद्र भालेकर	मु. पो. पाटगाव (पागारवाडी) ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
१३	श्री. गणपत दौलत भालेकर	मु. पो. वाशी तर्फे, ता. देवरुख, जि. रत्नागिरी
१४	श्रीम. दिप्ती सुरेश टोपरे	मु. पो. मुचरी (गवळीवाडी), ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी
१५	श्री. चंद्रकांत सिताराम गोपाळ	मु. पो. कनकाडी (गोपाळवाडी), ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी
१६	श्री. प्रदीप यशवंत गोपाळ	मु. पो. कनकाडी (गोपाळवाडी), ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी
१७	श्री. शांताराम दौलत भालेकर	मु. पो. कनकाडी (भालेकरवाडी), ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी
१८	श्री. प्रकाश राजाराम साळुंखे	मु. पो. चाफवली, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी
१९	श्री. नारायण बापू लोहार	मु. पो. तुळसणी, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी
२०	श्री. महेंद्र दामोदर केतकर	मु. पो. गवाणे, ता.लांजा, जि.रत्नागिरी
२१	श्री. सतीष सखाराम कोलापटे	मु. पो. शिपोशी, ता.लांजा, जि.रत्नागिरी
२२	श्री. संजय शंकर गवळी	मु. पो. शिपोशी, ता.लांजा, जि.रत्नागिरी
२३	श्री. संदिप शंकर गवळी	मु. पो. शिपोशी, ता.लांजा, जि.रत्नागिरी

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	पत्ता
२४	श्रीम. सरिता गंगाराम गोपाळ	मु. पो. पाटगाव (धारेचीवाडी), ता.संगमेश्वर, जि. रत्नागिरी
२५	श्री. विलास सोनू दाभोळकर	मु. पो. गवाणे, ता.लांजा, जि.रत्नागिरी
२६	श्री. लक्ष्मण भिकाजी कोटकर	मु. पो. शिपोशी, ता.लांजा, जि.रत्नागिरी
२७	श्री. सुनिल जयराम कोटकर	मु. पो. केळवली पो.सालपे , ता.लांजा, जि.रत्नागिरी
२८	श्री. सिताराम रामचंद्र महाडिक	मु. पो. चांदिवणे पो.घोडवली, ता.लांजा, जि.रत्नागिरी
२९	श्रीम. रेवती दत्ताराम बांडागळे	मु.पो.मुरादपुर, पो.हातीव, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी
३०	श्रीम. वंदना संजय केदारे	मु. नागझरी, पो. अडूर, ता. गुहागर, जि.रत्नागिरी
३१	श्री. संजय बाळकृष्ण पवार	मु.पो. उमरोली, ता. चिपळूण, जि.रत्नागिरी
३२	श्री. वासुदेव महादेव भिडे	मु.पो. केतकी भोईवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
३३	श्री. दामोदर दगडू लवंदे	मु. पो. विसापूर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
३४	श्री. सुनिल धोंडू बांडागळे	मु.पो.मुरादपुर पो.हातीव ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी
३५	श्री. बाब्या सिताराम भालेकर	मु. पो. मुचरी, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी
३६	श्री. संतोष आत्माराम कोतकर	मु.पो. सालपे (केळवली) ता. लांजा जि. रत्नागिरी
३७	श्री. विजय महादेव भुते	मु.पो. साखरे आगर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
३८	श्री. दिलीप पांडुरंग कातळकर	मु.पो. साखरे आगर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
३९	श्रीम. जयवंती गोविंद जुवळे	मु.पो. ओणनवसे, ता.दापोली, जि. रत्नागिरी
४०	श्रीम. रत्नप्रभा बारकू लवंदे	मु.पो. ओणनवसे, ता.दापोली, जि. रत्नागिरी
४१	श्रीम. जयवंती जयराम निवाते	मु.पो. ओणनवसे, ता.दापोली, जि. रत्नागिरी
४२	श्री. चंद्रकांत विश्राम कोटकर	मु.पो. सालपे, ता. लांजा, जि.रत्नागिरी
४३	श्रीम. अनुसया रामचंद्र सनवारे	मु.पो.देर्दे, ता.दापोली, जि.रत्नागिरी
४४	श्री. स्वप्नील पांडुरंग केंबळे	मु.पो.देर्दे, ता.दापोली, जि.रत्नागिरी
४५	श्री. चंद्रकांत जयराम सनवारे	मु.पो.देर्दे, ता.दापोली, जि.रत्नागिरी
४६	श्रीम. सोनाली सुरेश लवंदे	मु.पो.देर्दे, ता.दापोली, जि.रत्नागिरी
४७	श्री. लिलाधर पांडुरंग केंबळे	मु.पो.देर्दे, ता.दापोली, जि.रत्नागिरी
४८	श्रीम. स्मिता बाळकृष्ण लवंदे	मु.पो.देर्दे, ता.दापोली, जि.रत्नागिरी
४९	श्री. सुभाष तुकाराम लवंदे	मु.पो.देर्दे, ता.दापोली, जि.रत्नागिरी
५०	श्री. वसंत लक्ष्मण कासेकर	मु.पो.देर्दे-भोईवाडी, ता.दापोली, जि.रत्नागिरी
५१	श्री. द्रौपदी तुकाराम कासेकर	मु.पो.देर्दे-भोईवाडी, ता.दापोली, जि.रत्नागिरी
५२	श्री. पार्वती बबन घाडगे	मु.पो.वांझोळे, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	पत्ता
५३	श्री. भागीरथी धोंडू वाजे	मु.पो.वांझोळे, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी
५४	श्री. प्रभाकर बाबू मसूरकर	मौजे आसुर्डे, ता.संगमेश्वर, जि. रत्नागिरी
५५	श्री. मनोहर गोविंद गवळी	मौजे सालपे, ता.लांजा, जि.रत्नागिरी

(कैलास साळुंके)
उप सचिव, महाराष्ट्र शासन